

२५६

१
२
३



गुलाब

२११.२
गुलाबक

क ५१७